

Registered & Corporate Office: Route Mobile Limited 4th Dimension, 3rd floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400 064, India +91 22 4033 7676/77-99 | Fax: +91 22 4033 7650 info@routemobile.com | www.routemobile.com CIN No: L72900MH2004PLC146323

Ref No: RML/2022-23/307

Date: October 22, 2022

To, BSE Limited Scrip Code: 543228

National Stock Exchange of India Limited NSE Symbol: ROUTE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022

The Board of Directors at its meeting held on October 21, 2022 has inter alia, approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022. As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers on October 22, 2022:

(a) Business Standard (English); and

(b) Mumbai Lakshadeep (Marathi).

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at <u>www.routemobile.com</u>.

You are requested to take the above information on record.

Thanking You Yours faithfully, For **Route Mobile Limited**

Rathindra Das Group Head-Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



CIN: L29130TZ1972PLC000649 Regd. Office: 304-A, Trichy Road, Singanallur, Coimbatore-641005. Tamil Nadu Tel: +91-422-4545745 Fax: +91-422-4545700 Email: cs@shanthigears.murugappa.com, Website: www.shanthigears.com

Extract of Unaudited Financial Results e Quarter and Six months ended 30 September 2022

SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021	Six months ended 30.09.2022	₹ Crores Year ended 31.03.2022
1	Total income from operations	112.03	73.93	213.02	346.12
2	Profit for the period before tax	22.53	11.34	40.22	58.73
3	Profit for the period after tax	16.60	7.90	30.04	42.47
4	Total Comprehensive Income for the period	16.49	7.87	29.90	42.01
5	Equity Share Capital	7.67	7.67	7.67	7.67
6	Reserves (Other Equity)				252.29
7	Earnings Per Share (in ₹) Basic: Diluted :	2.16 2.16	1.03 1.03	3.92 3.92	5.54 5.54

the Quarterly Results are available on the Stock exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.shanthigears.com. For Shanthi Gears Limited M Karunakaran

Place · Coimbatore Date : 21 October 2022

8	BENGALURU CO-OP. MILK UNION LTD., [BENGALURU DAIRY] Dr. M.H. MARIGOWDA ROAD, BENGALURU-560029 : E-mail Address: bamulpurchase@gmail.com Website : www.bamulnandini.coop. Phone : 080- 26096248								
IFT	No. BAMUL/PUR//T&C e- Tender-285/2022-23				.10.2022				
	TECHNICAL CUM COMMERCIAL								
	THE KARNATAKA PUBLIC PROC								
	galuru Co-op Milk Union Ltd., (BAMUL) Bengaluru, invites e								
the	nterested and eligible Manufacturers/ Contractor/Dealer /	Distributors	for Supply	13.00 Mole as 10, 13.15	1 . Intern				
SI	Particulars		Qty	Estd Cost in Lkhs	Tender No				
-	Supply of Crystallized Common Salt for Two years (Main 400mt, Kanakarpura Dairy – 400mt & Hoskote Dairy- 100		900 MT	40.00	285(01)				
02	Gents Uniform material for Two years								
	i) General Suiting		2516 mtrs	18.50	285(02)				
	ii) General Shirting		4571mtrs	9.00	200(02)				
	iii) Khaki Suiting		280mtrs	1.87					
03	Supply of Ladies Saree Material for Two years Length 6.3 meters (5.5mtrs Saree with blouse 01 mtrs)		836 Nos	9.00	285(03)				
04	Footwear (Gents & Ladies) for Two years		1462 Pair (Set)	43.86	285(04)				
05	Supply of 5 Ply Corrugated for 01Kg Mozzarella Diced / Shredded/ Blended and 1Kg Cheddar Cheese Diced Cap 12 kg to Kanakapura Dairy	oacity	1,00,000 Nos	65.99	285(05)				
06	Providing Pest Control Service at Units of Bengaluru Dain Dairy Hoskote Dairy, Kanakapura Dairy and 06 Chilling C for Two years		Diff Qty	35.00	285(06)				
1	Access to E-tender Documents	20.10.202	2 to 19.11.2	022 till 02.0	0 PM				
2			till 11.00 A						
	0	19.11.2022	till 02.00 F	PM					
4	Date & time for opening Technical Tender	21.11.2022	2 at 02.35 P	M					
		28.11.2022	2 at 11.30 A	M					
		BAMUL (E	engaluru [Dairy) Board	Room				
	Tenderers shall submit separate tender for the above, Ter ria specified in Section VII to qualify for award of the con								

valid for 45 days beyond the validity of the tender i.e. total for 135 days, Tender processing Fee, modes of e-payment, tender document details and Other details are mentioned in www.eproc.karnataka.gov.ir Tender No: KMF/BAMUL/PUR/2022-23/285. Sd/- MANAGING DIRECTOR

TENDER INVITING AUTHORITY, BAMUL

Nuvama Wealth and Investment Limited (Formerly known as Edelweiss Broking Limited)

Corporate Identity Number: U65100GJ2008PLC077462 Regd, Off: 2nd Floor, Office No. 201-203, Zodiac Plaza, Xavier College Road, Off C G Road, Ahmedabad 380009 Tel: 07966629900 | website: www.edelweiss.in

Financial Results for the guarter and half year ended September 30, 2022

			(₹ in Million	s, except per	share data
Qu	arter ende	d	Half Year	ended	Year ended
September	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022

MUMBAI | 22 OCTOBER 2022 Weekend Business Standard

ROUTE MOBILE LIMITED

routemobile CIN: L72900MH2004PLC146323 Cin: L/2900MF2004FLC149323 Registered Office: 40 Dimension, 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064. Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650 | Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com solidated un-audited financial results of Route Mobile Limited and its subs

half year ended Ser dards (Ind-AS ber 30, 2022, prepared in compliance with the Indian Ac

	(₹ in	Crores, except	for share data)
Particulars	Quarter ended September 30, 2022	Half Year ended September 30, 2022	Quarter ended September 30, 2021
Revenue from operations Profit before tax Profit for the period Total comprehensive income #	845.84 82.27 72.63 56.72	1574.85 158.01 143.70 126.01	435.67 50.42 42.07 40.39
Profit attributable to: Owners of the Company Non-controlling interest	73.60 (0.97)	143.01 0.69	42.17 (0.10)
Total comprehensive income attributable to: Owners of the Company Non-controlling interest	57.78 (1.06)	125.28 0.73	40.46 (0.07)
Paid up share capital (par value ₹ 10/- each fully paid) Other equity##*	62.18 1609.07	62.18 1609.07	57.91 594.40
Earnings per share (par value ₹ 10/- each)** Basic (in ₹) Diluted (in ₹)***	11.76 11.76*	22.78 22.78*	7.29 7.16

Diluted (in ₹)** **Anti diluted

Whole-time Director

DIN: 09004843

***Anti diluted **Balances for the quarter ended September 30, 2022 represent balances as per the Audited Balance Sheet for the year ended March 31, 2022 and balances for the quarter ended September 30, 2021 represent balances as per the Audited Balance Sheet for the year ended March 31, 2021 as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. **EPS is not annualized for the quarter ended September 30, 2022 and quarter ended September 30, 2021. # Total Comprehensive income comprises of profit for the period after tax and other comprehensive income after tax

##Excludes non-controlling interes

Notes pertaining to the current quarter The un-audited interim condensed consolidate

Sd/

Sandipkumar Gunta

Notes pertaining to the current quarter
The un-audited interim condensed consolidated financial statements for the quarter and half year ended September 30, 2022 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on October 21, 2022. The statutory auditors, Walker Chandiok & Co LLP, have expressed an unmodified opinion. The information presented above is extracted from the un-audited interim condensed consolidated financial statements. The un-audited interim condensed consolidated financial statements. The un-audited interim condensed consolidated financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.
The Board of Directors of the Company at its meeting held on 28 June 2022, approved a proposal for Buy-back by the Holding Company of fully paid up Equity Shares for an aggregate amount not exceeding ₹ 120 corces (referred to as the 'Maximum Buyback Size'), at a price not exceeding ₹ 1,700/- per Equity Share from the shareholders of the Company parts in the Company, payable in cash via the open market roule through the stock exchange mechanism in accordance with the Securities and Exchange Board of India Buy Back of Securities) Regulations, 2018 (as amended) and the Companies Act, 2013 and rules made thereunder, as amended. The Company bough back 661,021 equity shares resulting in total cash outflow of ₹ 119.99 corces (including premium of ₹ 119.13 corces). The shares so bought back were extinguished and the issued and paid-up capital stands amended accordingly.
The Board of <u>Directores</u> have recommended an interim dividend of 30% (₹ 3 per share of face value ₹ 10 each) at its meeting held

The Board of Directors have recommended an interim dividend of 30% (₹ 3 per share of face value ₹	10 each) at its meeting held
on October 21, 2022.	
Un-audited financial results of Route Mobile Limited (Standalone information)	(て in lakhs)

2. Un-audited financial results of Route Mobile Limited (Standalone information)					
Particulars	Quarter ended September 30, 2022	Half Year ended September 30, 2022	Quarter ended September 30, 2021		
Revenue from operations	141.61	274.34	85.65		
Profit/(loss) before tax	10.37	39.63	5.85		
Profit/(loss) for the period	7.70	33.91	4.31		
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Final Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), <u>www</u> Company's website, <u>www.routemobile.com</u> .	ns. 2015. The full	format of the Qua d <u>www.bseindia.c</u>	arterly Unaudited com, and on the		
			r of the Board Mobile Limited		

Date : 21 October, 2022 Place: Mumbal



Dreamfolks Services Limited

Corporate Identity No. (CIN): L51909DL2008PLC177181 Regd. Office: 22, DDA Flats Panchsheel Park, Shivalik Road, New Delhi – 1100017, Tel.: 0124-4037306 Email: investor.support@dreamfolks.in, Website: www.dreamfolks.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Dreamfolks Services Limited ("the Company") is seeking approval from its Members for passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated October 19, 2022 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("remote e-voting").

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for conducting postal ballot process through remote e-voting vide General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 10/2021, 20/2021 and 3/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 08, 2021 and dated May 05, 2022 respectively ("MCA Circulars"), the Postal Ballot Notice along with the instructions regarding e-voting has been sent through email on October 21, 2022 to all those Members, whose email address is registered ith the Company or with the Depositories/Depository Participants or Link Intime India Private Limited ("STA") and whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as on October 14, 2022 ("Cut-off Date"). Members may also note that in compliance with the above MCA Circulars, the communication of assent/dissent of the members on the resolution proposed in this notice will only take place through the remote e-voting system.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHENNAI BENCH CP/107(CHE)/2022 Under Section 66 of the Companies Act, 2013; In the matter of PACE AUTOMATION LIMITED

PACE AUTOMATION LIMITED

CIN: L29141TN1989PLC018133 Company incorporated under the Companies Act, 1956 having its Registered office at No.2, III Street, Parameswari Nagar Advar Chennai - 600020

NOTICE OF HEARING OF THE APPLICANT

An Applicant under Section 66 of the Companies Act, 2013, seeking sanction for the Reduction of Share Capital was presented on 21st September 2022 by the Applicant Company before the Honourable National Company Law Tribunal, (NCLT) and the said Applicant is fixed for hearing before the National Company Law Tribunal on 01st February 2023. Any person concerned desirous of supporting or opposing the said Applicant should send to the Applicant Authorised Representative, notice of his/her intention signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Applicant Authorised representative or to the Company at the abovementioned address or National Company Law Tribunal (NCLT) Chennai Bench having office at 37VR+PQC, Corporate Bhawan II Floor, Beach Rd, Mannadi, George Town, Chennai, Tamil Nadu 600001, not later than one day before the date fixed for the hearing. Where any person concerned seeks to oppose the aforesaid Applicant, the grounds of the opposition or copy of his affidavit shall be furnished with such notice. In case no objection/ representation is made it shall be presumed that there is no Objection/ representation to make against the said Applicant.

A copy of the Applicant will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

LAKSHMMI SUBRAMANIAN Senior Partne

...Applican

LAKSHMMI SUBRAMANIAN & ASSOCIATES Date: 19 10 2022 81 MNO COMPLEX GREAMS BOAD, CHENNA AUTHORISED REPRESENTATIVE OF THE APPLICANT Place: Chennai

Apollo Micro Systems Lin	
Registered Office: Plot No 128/A, Road No. 12, BEL Road, IDA Mallapur, Upp	
Hyderabad–500076, Telangana, India; Telephone: +91 40 2716 7000 - 9 Facsimile: +91 40 2715 0820; Corporate Identity Number:L72200TG1997PL	
Email: cs@apollo-micro.com; Website: www.apollo-micro.com;	0020000
NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING APOLLO MICRO SYSTEMS LIMITED GOING TO BE HELD 12th November, 2022 at 12:30 pm. (IST) Through V Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("C E- Voting Information and Cut-off Date	<u>ON</u> IDEO
We are pleased to inform that the Extra Ordinary Genera ("EGM") of the Members of Apollo Micro Systems Limi Company") will be held on SATURDAY the 12th NOVEMBEF 12:30 PM . (IST) through Video Conferencing ("VC") / Oth Visual Means ("OAVM") to transact the business as set out in 1 of Extra Ordinary General Meeting dated 13th October, 2022.	ted ("the R 2022 at er Audio-
The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its General No. 3/2022 dated 5th May 2022, read with General Circular NO dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th A General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, General Ci 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 39/2 31st December 2020, General Circular No. 10/2021 dated 2 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th Decem (collectively referred to as 'MCA Circulars'), the Company permitted for convening the Extra-ordinary General Meeting "Meeting") through Video Conferencing ("VC") or Other Aud Means ("OAVM"), without physical presence of the memi common venue. In accordance with the MCA Circulars, provisi Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchai of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Re 2015 ("SEBI Listing Regulations"), the GeM of the Company is I through VC / OAVM. The deemed venue for the EGM sha Registered Office of the Company situated at Plot No 128/A, Ros BEL Road, IDA Mallapur, Uppal Mandal, Hyderabad - 500076.	. 14/2020 pril 2020, rcular No. 020 dated 23rd June ber 2021 is being ("EGM" / dio Visual bers at a ons of the nge Board gulations, being held all be the
The Extra Ordinary General Meeting Notice is available at the be links for view or download:	low given
Ex NO Desument Link to Click	

Sr. NO.	Document	Link to Click						
1.	Extra Ordinary General Meeting Notice	https://apollo-micro.com/wp-content/ uploads/2022/10/NOTICE-OF-EXTRA- ORINARY-GENERAL-MEETING_2.pdf						

The above documents are also available on the website of the Company at https://apollo-micro.com under the section "Investors", Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and the website of -voting agency Central Depository Services (India) Limited ("CDSL") https://www.evotingindia.com

Pursuant to the applicable circulars and due to the difficulties involved in dispatching physical copies, the Notice of the Extra Ordinary General Meeting are being sent in electronic mode only to Members whose e-mai addresses are registered with Depository Participant (s)/RTA.

Further, as per the aforesaid Circulars, appointment of proxy has been lispensed with for EGMs to be conducted in electronic mode. Accordingly the Attendance Slip and Proxy Form have not been annexed to the Notice.

We request members to register their email IDs with Bigshare Services Private Limited, RTA of the Company / Depository Participants, as the case may be, to serve you better.

Instructions for attending the EGM through VC / OAVM:

The Members can join the EGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Extra Ordinary General Meeting Notice.

		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1 T	otal income from operations	3,323.35	2,704.38	2,237.06	6,027.73	4,100.01	8,645.02
	let Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	772.59	616.79	487.03	1,389.38	951.87	1,435.04
	let Profit for the period before Tax after Exceptional and / or Extraordinary items)	772.59	616.79	487.03	1,389.38	951.87	1,435.04
	let Profit for the period after Tax after Exceptional and / or Extraordinary items)	588.72	454.96	277.67	1,043.67	597.31	946.49
[0	otal Comprehensive Income for the period Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	588.72	454.96	277.67	1,043.67	597.31	936.75
	Paid-up equity share capital Face Value of ₹ 10/- Per Share)	4,304.54	4,304.54	3,471.90	4,304.54	3,471.90	4,304.54
7 F	Reserves (excluding Revaluation Reserves)	2,100.28	1,510.60	503.02	2,100.28	503.02	1,034.25
8 S	Securities premium account	599.70	599.70	432.34	599.70	432.34	599.70
9 N	let worth ¹	6,404.82	5,815.14	3,974.92	6,404.82	3,974.92	5,338.79
10 1	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	19,968.18	16,362.37	3,140.16	19,968.18	3,140.16	11,194.70
	Outstanding Redeemable Preference Shares (Face Value of ₹ 10/- Per Share)	NA	NA	NA	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio ²	3.12	2.81	0.79	3.12	0.79	2.10
	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each)						
	- Basic (Refer note 6)	1.37	1.06	0.80	2.42	1.72	2.69
	- Diluted (Refer note 6)	1.37	1.06	0.80	2.42	1.72	2.69
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	207.83	207.83	NA	207.83	NA	207.83
16	Debt Service Coverage Ratio (DSCR) ³	0.16	0.12	0.18	0.28	0.34	0.23
17	Interest Service Coverage Ratio (ISCR) ⁴	3.07	3.28	6.70	3.16	7.66	4.29

¹Net worth = Equity share capital + Other Equity

² Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings other than debt securities) / Net worth ³Debt Service Coverage Ratio = Profit before tax, exceptional items and finance cost excluding IND AS 116 impact/ (Finance cost excluding IND AS 116 impact + Principal repayment in next six months) ¹Interest Service Coverage Ratio = Profit before tax, exceptional items and finance cost excluding IND AS 116 impact/

Finance cost excluding IND AS 116 impact

Notes:

New Delhi, October 20, 2022

Particulars

- 1. The Company has changed its name from Edelweiss Broking Limited to Nuvama Wealth and Investment Limited with effect from September 30, 2022.
- 2. The above is an extract of the detailed format of quarterly and half year ended September 30,2022 financial results filed with the Stock Exchange in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations, 2015') and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of the financial results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.edelweiss.in).
- 3. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE) and on the Company's Website and can be accessed on the URL (www.edel weiss.in).
- 4. The above financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2022.
- 5. The above financial results of the Company for the guarter and half year ended September 30, 2022 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unqualified audit report.
- 6. Earnings per share for the quarters ended September 30, 2022, June 30, 2022 and September 30, 2021 and half year ended September 30, 2022 and September 30, 2021 are not annualised

For and on behalf of the Board of Directors

Sd/-**Rahul Jain** Managing Director & Chief Executive Officer DIN: 00387505

All the Members are hereby informed that:

Date: October 21, 2022

Place: Gurugram

- (a) The e-voting period commences on Saturday, October 22, 2022 at 09:00 A.M and ends on Sunday, November 20, 2022 at 5:00 P.M. for all the shareholders, whether holding shares in physical form or in demat form. The e-voting module shall be disabled by National Securities Depository Limited ("NSDL") for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial (b) owners maintained by the depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.
- The Notice is being sent to all the Members, whose names appear on the Register of Members/Record of depositories as on Cut-off Date. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only.
- The Board has appointed Mr. Nitesh Latwal (CP No. 16276) failing him Mr. Ankit Singhi (C.P. (d) 16274) Practicing Company Secretaries and Partners of M/s PI & Associates, New Delhi as the Scrutinizer for conducting the voting process in accordance with the law and in a fair and transparent manner.
- Any members who have not received the postal ballot notice may apply to the Company at (e) investor.support@dreamfolks.in.
- The members may view the notice of the aforesaid meeting by accessing the following websites: www.dreamfolks.in and www.evoting.nsdl.com. The same may also be accessed on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.
- The results of the Postal Ballot/e-voting will be declared on or before Tuesday, November 22, 2022 at the registered office of the Company by the Chairman or any other person authorized by him in that behalf. The results along with scrutinizer's report shall be placed on the website of the Company and on the website of the NSDL and communicated to the stock exchanges where the Company's shares are listed.

Members who have not registered their email address and in consequence could not receive the Postal Ballot Notice may get their email address registered by sending a request along with the requisite annexure available on the website of the Company i.e. www.dreamfolks.in through an email to the Company at investor.support@dreamfolks.in. In case of any query, member may contact at 0124-4037306. Post successful registration of the email, the member would get a soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. Further details including detailed instructions for voting are Provided in the notice of postal ballot available on the website of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and evoting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no .: 1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, at the designated email address: pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in or at telephone no. +91 22 2499 4545.

For Dreamfolks Services Limited

Sd/ **Rangoli Aggarwal** (Company Secretary & Compliance Officer)

he attendance of the Members participating in the EGM through VC / OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

Remote e-votina:

In compliance with the provisions of Section 108 of the Act. Bule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretaria Standard on General Meetings and Regulation 44 of the SEBI Regulations the facility for remote e-voting in respect of the business to be transacted at the EGM is being provided by the Company through CDSL. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-votina.

The remote e-voting will be available during the following period:

Commencement of remote e-voting	From Wednesday, 9th November, 2022 (09:00 A.M. IST)		
End of remote e-voting	Till Friday, 11th November, 2022 (05:00 P.M. IST)		

The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after Friday, 11th November, 2022 (05:00 P.M. IST).

Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may attend / participate in the EGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

E-voting during the EGM:

Members, who are present at the EGM through VC / OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting during the EGM.

Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, 4th November, 2022 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the EGM The voting right of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the company as on cut-off date. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder would not be allowed to change it subsequently. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the EGM Notice as for information purposes only.

The detailed procedure for remote e-Voting, e-voting during the EGM and oining the EGM is provided in the Notice of the EGM.

Registration as a speaker during the EGM:

Members who would like to express their views or ask questions during the EGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number along with their queries at cs@apollomicro.com till Friday, 4th November, 2022 by 11:59 PM. (IST). Only those members who have registered themselves as a Speaker will be allowed to express their views/ask questions during the EGM.

The Members who do not wish to speak during the EGM but have queries may send their queries in advance mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at cs@apollo-micro.com till Friday, 4th November, 2022 by 11:59 P.M. (IST). These queries will be replied by the company suitably by email.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

Wishing for you and your family's safety; Stay Safe and Stay Healthy.

	For Apollo Micro Systems Limited
	Sd/-
Place: Hyderabad	Vitta Chaitanya Siva Shankar
Date : 21-10-2022	Company Secretary and Compliance officer

2. रुट मोबाइल लिमिटेडचा अलेखापरिक्षित आर्थिक निकाल (स्वतंत्र माहिती)	,		(रू. लाखांमध्ये)
तपशील	समाप्त तिमाही	समाप्त सहामाही	समाप्त तिमाही
	सप्टेंबर 30, 2022	सप्टेंबर 30, 2022	सप्टेंबर 30, 2021
कामकाजातून उत्पन्न	141.61	274.34	85.65
करपूर्व नफा/(तोटा)	10.37	39.63	5.85

शनिवार, दि. २२ ऑक्टोबर २०२२

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

				सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाह				
	NOTI	CE	Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ					
FORM G				डायरेक्टर्सची मिटिंग सोमवार, १४ नोव्हेंबर , २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित				
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR				ण्यात आलेली आहेत.	-	डेया रीसर्च लि		
	ECOOL GAMING SOLUTIONS PRIVATE LIMITED OPERATI			इरा। ना।	डया रासच ।ल			
	FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF ECCO		1 397	ळ : सुंबई		2		
	(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of			ण • गुपर तांकः २२ ऑक्टोबर,२०२२		च	तन तेंडुलकर	
	Regulations, 2	14	गाकः २२ आपटाणर, २०२२			डायरंक्टर		
	RELEVANT PART	ICULARS	I —					
			परि	शिष्ट- ४ नियम ८(१)		DCB	BANK	
101	. Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Name of Corporate Debtor: Ecool Gaming Solutions		बा सूचना		DOB	DANK	
		Private Limited CIN: U92412MH2001PTC133254		•1				
		PAN: AABCE3886A	९म)	थावर मालमत्तेकरिता)				
	Address of the registered office	Registered office at: 2nd Tower, 4th Floor,	ज्याः	अर्थी, अधोहस्ताक्षरित, <mark>डीसीबी बॅक लिमिटे</mark> डचे प्राधि	कृत अधिकारी यांनी वि	सेक्युरिटायझेशन ॲ	न्ड रिकन्स्ट्रक्शन	
104	. Address of the registered office	International Infotech Park, Vashi Railway Station,	ऑफ	5 फायनान्शिअल असे <i>ट्</i> स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिव	चुरिटी इंटरेस्ट ॲक्ट,	२००२ अंतर्गत सि	वयुरिटी इंटरेस्ट	
		Navi Mumbai, Thane-400703	(एन्य	कोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहत्राचिता कल	म १३ (१२) अन्वये	असलेल्या अधिव	जराअंतर्गत सदर	
		Principal place of business :Continental Building,	माग	णी सूचनेत नमूद नावाच्या पुढील रक्कम जमा करण्या	करिता मागणी सूचना	वितरीत केली हो	ती.	
		135, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai-400018	. अ	कर्जदार/ जामिनदाराचे	थकवाकी	मागणी सूचना	ताबा	
03	3. URL of website	NA	क्र.	नाव	देयके	दिनांक	दिनांक	
	I. Details of place where majority of fixed assets are located	There are no fixed assets.	8	१. श्री. विक्रम अरविंद जाधव	रु.	१७.०२.२०२०	20.20.2022	
05	5. Installed capacity of main products/ services	The corporate debtor is basically app based software solution		२. श्रीमती वीणा विक्रम जाधव	१९,२६,१२८.००		1.	
		provider but not operating and don't have any man power.		भूत मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.००२, तळमजला		र्माण दमारत नेरत	ठ स्टेशनजवळ	
06	5. Quantity and value of main products/ services sold in last			ण नगरी, मु. नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड-४१०१				
	financial year	In 2021-22 Financial year, no operation was there.		नेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत सद		राग रागमाच्या र	गालेगरीन लगान	
	Number of employees/ workmen	NIL		ग्व्या प्राताच्या दिनाकापासून देश दिवसाच्या आतं सद गिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास			રહ્યવવા વ્યાગ,	
08	3. Further details including last available financial statements	The financial statements for 2020-21 and 2021-22 with		/ 3 /	2			
	(with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for	schedules, relevant dates for subsequent events of the		कर्जदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्षम भ				
	subsequent events of the process are available at:	process are available at RP office at 173 Udyog Bhavan,		त करण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित प्राधिकृ				
		Sonawala Road, Goregaon East Mumbai 400063		गचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना		काराअतगत वराल	1 नमूद कलल्या	
09	9. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of		पुढील मालमत्तेचा वास्तविक तावा घेतलेला आहे.				
	Code is available at:	the Code available at RP office at 173 Udyog Bhavan,		षतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत अ				
		Sonawala Road, Goregaon East Mumbai 400063		नये आणि असे कोणतेही व्यवहार केलेला असल्या	स त्यानी डीसीवी व	क लिमिटेडकडे र	नमूद रक्कम जमा	
). Last date for receipt of expression of interest	07/11/2022	कराव	वी.				
	. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	09/11/2022				सही/-		
	2. Last date for submission of objections to provisional list 3. Process email id to submit EOI	15/11/2022 ecool@kipinsolvency.com				प्राधिकृत <i>ः</i>		
		ecool@kipinsolvency.com	दिनां	क: २२.१०.२०२२		डीसीवी व	ॉक लिमिटेड	
	lahesh R Sureka							
	esolution Professional			CEENIK EXPOR	TS (INDIA)	LTD		
	egistration No.: IBBI/IPA-001/IP-P00413/2017-18/10736			CIN: L51311MH1				
	73, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon East, Mumbal 400063			Registered Office: D-396/2 TTC Indus				
	or Ecool Gaming Solutions Private Limited	Discuster in the state of the s		Navi Mumbal- 400 705 Tei: +91 22 614			orts.in	
D	ate: 22.10.2022	Place: Mumbai		Email Id:ceenikex	ports@gmail.com			

रुट मोबाइल लिमिटेड

कंपनी ओळख क्रमांक: L72900MH2004PLC146323 नोंदणीकृत कार्यालय: 4 थ डायमेंशन, 3 रा मजला, माइंडस्पेस, मालाड (पश्चिम), मुंबई 400064

फोन: (022) 4033 7676 | पॅक्स: (022) 4033 7650 | वेक्साइट: www.routemobile.com | इंगेल: investors@routemobile.com

	(शेअर डेटा वगळता रू. कोर्टीमध्ये)						
तपशील							
	सप्टेंबर 30, 2022	सप्टेंबर 30, 2022	सप्टेंबर 30, 202				
कामकाजातून उत्पन्न	845.84	1574.85	435.67				
करपूर्व नफा	82.27	158.01	50.4				
कालावधीसाठी नफा	72.63	143.70	42.0				
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न#	56.72	126.01	40.3				
नफा ह्याला जोडला आहे:							
कंपनीचे मालक	73.60	143.01	42.1				
अनियंत्रित व्याज	(0.97)	0.69	(0.10				
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ह्याला जोडले आहे:							
कंपनीचे मालक	57.78	125.28	40.4				
अनियंत्रित व्याज	(1.06)	0.73	(0.07				
देय भाग भांडवल (संपूर्ण भरलेल्या प्रत्येकासाठी दर मूल्य रू. 10/-)	62.18	62.18	57.9				
इतर समधाग#*	1609.07	1609.07	594.4				
दर भागावर उत्पन्न (प्रत्येकी दर मूल्य रू. 10/-)**							
मूलभूत (रू. मध्ये)	11.76	22.78	7.2				
सौम्यकृत (रू. मध्ये)***	11.76*	22.78*	7.1				

*सेबी (लिस्टिंग ऑब्क्निशन्स आणि डिस्क्लोजर रिक्नायर्स्मेट्स) नियम 2015 नुसार, 30 सन्टेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि अर्थ वर्षअखेरची शिलक ही 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद ग शिलकीचं प्रतिनिधित्व करते आणि 30 मार्च रोजी समाप्त झालेल्या तिमाहीची शिल्लक 30 सप्टेंबर 2022 रोजी समाप्त द्यालेल्या वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदाच्या शिलकीचं प्रतिनिधित्व करते

े 30 सप्टेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि अर्धवर्षाच्या आणि 30 सप्टेंबर 2021 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी ईपीएस वार्षिकीकृत नाही.

*करानंतरच्या कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्नामध्ये आणि करानंतरच्या इतर व्यापक उत्पन्नाचा समावेश असतो

**अनियंत्रित व्याज वगळून वर्तान तिमाहीसंबंधी काही नोंदी

- अ) ३० सप्टेंबर २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अंतरिम समाविष्ट एकत्रित आर्थिक निकाल संचालक मंडळाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झालेल्य ३० १२४१ २८२२ रजा एमत भाषपा (मात्रभाष) अल्वाभावचा जगान तमाब एमतो जाविष भाषती भाषक मिळला २१ जार्यभर २८२२ रजा तभन भाषप समेधे आपला मौदीत घेतते जाति, वैधानिक तेवापसिक, तोक पाडिजोक कें जगपी (पल्पली, घोनी मैफरार न करता तेवार) पत वार केठे आहे. ररीत माहिती अलेवापसिक अंतरिम सामाविष्ट एकत्रित आर्थिक निकालातून घेतली आहे. अलेखापरिश्वित अंतरिम सामाविष्ट एकत्रित आर्थिक निकाल हे इंडियन अकाउंटिंग स्टॅंबर्डनुसार (इंड-एएस) तया केले आहेत. जे कंपनी कायदा 2013 च्या केलम 133 सोबत कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्डस) नियम 2015 चा नियम 3 आणि त्यानंतर संबंधित बदललेले नियम ह्यासोब वाचले असता त्या अन्वये आहेत.
- वायल असता त्या अन्य आहत. कंपनीच्या संचालक मंडळाने 28 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीत, रू. 120 कोटींपेक्षा जास्त नसलेल्या एकूण रकमेसाठी पूर्ण पेढ इक्रिटी सममागांच्या होल्डिंग कंपनीच्या बाय-बॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली (कमाल बायबॅक म्हणून संदर्भित आकार), प्रवर्तक प्रदर्शकार युद्धा कंपनीच्या नियंत्रणात असलेल्या व्यक्तीना बगळून कंपनीच्या मागायलकंकडून रू. 1,700/– प्रति इक्रिटी शेअर पेक्षा जास्त नसलेल्या किमतीवर, स्टॉक एक्स्पेजवरे युद्धा या बालास मागनि शेखीने देव सिंक्युप्रिटीज अँड एक्स्पेज बोर्ड इंडिया (बाय बॅक ऑफ सिंक्युरिटीज) विनियम, 2018 (सुधारित केल्यानुसार) आणि कंपनी कयदा, 2013 आणि त्याक्षतंत बनवलेले नियम, सुधारित केल्यानुसार यंत्रणा कंपनीने 861,021 इक्रिटी शेशस परत वितय पेतले परिणामी एकूण रोख आउटराले रू. 119.98 कोटी (रू. 119.13 कोर्टीच्या प्रोतियमसह) झाला. असे परल विक्रत घेतलेले रोकर्पनी 861,021 इक्रिटी शेशस परत वितय पेतले परिणामी एकूण रोख आउटराले रू. 119.98 कोटी (रू. 119.13 कोर्टीच्या प्रोतियमसह) झाला. असे परल विक्रत घेतलेले रोकर्पनी के आणि आरी केलेले आणि भरलेले मॉडबल त्यानुसार बदलले गेले.
- . मंडळाने 21 ऑक्टोबर, 2022 रोजी झालेल्या बैठकीत (दर्शनी मुल्य 3 रूपये प्रति शेअर प्रत्येकी 10 रूपये) 30% दराने अंतरिम लाभांशाची शिफारस केली आहे

This is to inform the General Public that following Share Certificate o VINATI ORGANICS LIMITED having its Registered Office at B-12 & B-13/1, MIDC **नोंदणीकृत कार्यालयः** ए– ९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, लॉट क्र.बी– ३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई– ४०००५३. ० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या Unaudited Financial - ६५५०५२००, Website:www.shalimarpro.co Industrial Area, Raigad, Mahad, Maharashtra, 402309 registered in the name of the Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ E-mail: contact@shalimarpro.com following shareholder/s have been lost by them. डायरेक्टर्सची मिटिंग सोमवार, १४ नोव्हेंबर , २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित CIN: L011111MH1985PLC228508 पति: L911111111991 E222020 स्यूचना 1 (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अँध्व डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स लेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसा सूचना देण्यात येत आहे की, २० सप्टेंबर, २०२२ रोज Name of the Holder(s) Follo No. Cert. No. **Distinctive No.** ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड वतीने सही/-DILIP MANEKLAL NANAVATI 2261 28528751 - 28529500 चेतन तेंडुलकर न्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वि The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any म्बर्ग्स विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरि फ्नीच्या नोंदणीकृत कार्यालयात २८ ऑक्टोबर, २०२२ रोग डायरेक्टर Any person who has any claim in respect of the said Share Certificate/s should lodge a नीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. such claim with the company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 Tel: 022-49186270 within 15 days of publication of this notice after which no DCB BANK सचना कंपनीची प्रतिभती जेथे सचिबध्द आहे त्या मंबई स्ट सूचना कंपनाचा आपनूचा प्रदानहूचा. वेजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आ ोच्या www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरित claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s सही/- (तिलोकचंद कोठारी ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रव Name of Shareholders Place : Mumbai Date : 22/10/2022 DILIP MANEKLAL NANAVATI ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत सिक्यरिटी इंटरेस्ट दिनाकः २२.१०.२०२२ डीआयए 5893820 (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहत्राचिता कलम १३ (१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सद तावा दिनांक

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

NOTICE NO. 77/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Thursday, October 27, 2022^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/Options	Face value per unit (In ₹)	NAV per unit October 20, 2022	Distribution per unit#* (in ₹)
Baroda BNP Paribas Medium Duration Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.3770	0.04
Baroda BNP Paribas Low	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.4077	0.04
Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2331	0.04
Baroda BNP Paribas Dynamic	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1046	0.04
Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2203	0.04
Baroda BNP Paribas Corporate	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.0398	0.04
Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.0928	0.04
Baroda BNP Paribas Money Market Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	1000	1006.7683	4.28
Baroda BNP Paribas Short Duration Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.0683	0.04
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.6233	0.05
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	12.3418	0.05
Baroda BNP Paribas Credit Risk Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.2975	0.05
Baroda BNP Paribas Banking	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.0814	0.04
and PSU Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.0900	0.04
Baroda BNP Paribas Aggressive	Regular Plan - IDCW Option	10	14.2170	0.07
Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	10	15.5046	0.08
Baroda BNP Paribas Multi Cap	Regular Plan - IDCW Option	10	40.9510	0.21
Fund Direct Plan - IDCW Option		10	42.2481	0.22

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited)

(Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Date : October 21, 2022 Authorised Signatory Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

मुंबई लक्षदीप 🕓

No. of Shares

750

(FV Rs. 2/-)

way with th

NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

	करपूर्व नमा/(ताटा)	10.37	39.63	5.85	l Ir	Date: October 22, 2022
	कालावधीसाठी नफा/(तोटा)	7.70	33.91	4.31		Place: Mumbai
	टीपः वरील तपशील हा सेबी (लिस्टिंग आणि इतर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) नियम 2015 च्या नियम 33 अंतग	ति स्टॉक एक्सचेंजकडे	सादर केलेल्या तिमाही	अलेखापरिक्षित आर्थिक	1 12	iace. Wumbai
	निकालाच्या तपशीलवार स्वरूपाचा सारांश आहे. तिमाही अलेखापरिक्षित आर्थिक निकालाचं संपूर्ण स्वरूप र	स्टॉक एक्सचेंजच्या (ए	क/अनेक) www.ns	eindia.com आणि	Ι.	
	www.bseindia.com आणि कंपनीच्या www.routemobile.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.	-				
			मंड	ळाच्या आदेशानुसार		
				बाइल लिमिटेडसाठी		
				सही/-		
	दिनांक : 21 ऑक्टोबर, 2022			राजदीपकुमार गुप्ता		
	स्थळ : मुंबई		व्यवस्थापकीय संचाल	क आणि ग्रूप सीईओ		
- L				•		



नोंदणीकृत कार्यालय: ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४ (भारत). वेवसाईट: www.zodiacjrdmkjltd.com | ई-मेल: info@zodiacjrdmkjltd.com | सीआयएन: एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

मेली (गल ओदी थार) मेरालेणच्य २०१५ चे नियम ४७(१)(ली) पट

परि	_{शेष्ट १} सेबी (एलओडीआर) रेग्ट्	गुलेशन्स २०	१५ चे नियम	। ४७(१)(ब) पहा		(रु.लाखात)
			संपलेली तिमार्ह	f	संपलेले	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१३.६६	१३०२.४७	६०४.०९	१३१६.१२	દ્દ રૂહ. ૨૪	१९३३.१७
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३.११)	९३.३४	११.८५	९०.२३	१८.८०	१०३.००
ə.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेप साधारण बाबनंतर)	(३.११)	९३.३४	११.८५	९०.२३	१८.८०	१०३.००
۷.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(૬.५७)	६९.६८	८.९२	६०.११	१५.६२	૬૮.૨७
ૡ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकप नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकप उत्पन्न (करानंतर))	0 .ا9ا	0.28	(0.0%)	٥.९८	0.22	0.८५
ξ.	समभाग भांडवल	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	486.68
હ.	राखीव (मागील वर्पाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)						६२७०.८६
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	अ) मूळ ब) सौमिकृत	(0.92) (0.92)	ર. રૂપ ર. રૂપ	०.१७ ०.१७	१.१६ १.१६	05.0 05.0	१.३२ १.३२

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे टीप:

ठिकाणः मुंबई

देनांक: २१/१०/२०२२

वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाग्रमाण) अधिनियम २०१५ चे नियम अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

भारतीय संसदेने सामाजिक सरक्षा संहिता. २०२० ला मंजरी दिली आहे ज्यामळे भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्चइटीसाठी कंपनीच्या योगदानावर परिणाग होईल. ज्या तारखेपासून बदल लागू होतील ते अद्याप सूचित केले गेलेले नाहीत आणि अंतिम नियम तयार करणे बाकी आहे. कंपनी प्रभावाचे मूल्यमापन करेल आणि ज्या कोलावधीत संहिता प्रभावी होईल आणि संबंधित नियम प्रकाशित केले जातील त्या कालावधीत आर्थिक स्टेटमेन्टमध्ये त्याची नोंग करेल

- ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरिता रु.०.०९ लाख व रु.१.६७ लाखांचे म्युच्युअल फंड व शेअर्स विक्रीवरील नफा समावेः होतो (३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता: अनुक्रमे रु.०.०३ लाख व रु.०.११ लाख).
- कोविड-१९ प्रार्ट्भाव संपुर्ण जगात व भारतात पसरल्याने आर्थिक स्थितीवर मंदिची सावट आली. शासनाने काही क्षेत्रामध्ये वित्तीय सहाय्य तरतुद केल आणि सदर व्हावरसचा प्रसार रोखण्यास काही प्रतिबंध सुरू केले. कोविड-१९ वरील लस तरतुद केल्याने संपुर्ण भारतात उद्भवलेल्या कोविड प्रकरण कमी झाल्याने लसीचा फायदा दिसन आला. तथापि उद्योगातील अलिकडचे निष्कर्प हे आर्थिक विकासातील पन्हा चांगल्या दिशेने चालल्याचे चिन्ह दर्शवित आहे. कोविड-१९ महामारीमुळे कंपनीच्या कार्यचलनावर प्रभाव झाला, जे विपाणुंच्या प्रसारावर अवलंबून होते आणि काही वेळा संबंधित विकासावर प्रतिबंध आले. कंपनीच्या वित्तीय निष्कर्प समाप्तीच्या वेळी नियंत्रणातील कोणतेही सायित्यीक बदल किंवा प्रक्रियेचे पालन करण्यात आले. जे वित्तीय निष्कर्प तयार करताना लक्षात घेतले, कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मते ३० सप्टेंबर, २०२२ रोजी त्यांची मालमत्ता व कार्यचलनावर महामारीमुळे कोणतेहे साहित्यीक बदल झाले नाही.
- कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्कर्प योग्य विभाग नाही.
- सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे.
- मागील कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करित झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड . श्री. जयेश झवेरी व्यवस्थापकीय संचाल डीआयएन:०००२०२७७

Place : Mumbai

Date : October 21, 2022

Chairman/Managing Director

Mr Narain Hingorani

By Order of the Board of Directors of CEENIK EXPORTS (INDIA) LTD Sd/

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस : कृशाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९ नोटीस

याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार

"the Act") and the Rules made thereunder.

www.bseindia.com.

PAN card and any address proof.

embers are requested to note the following:

routemobile

scanned copy of

Email Id:ceenikexports@gmail.com PUBLIC NOTICE - EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the EXTRA ORDINARY GENERAL MEETING ("EGM") of the Members of

CEENIK EXPORTS (INDIA) LTD ('the Company') will be held on Friday, November 18, 2022 at 2:00 P.M. (IST) through video conferencing ('VC') Other audio visual means ('OVAM'), to transact the business as stated in the EGM Notice, in compliance with the General Circulars issued by the Ministry

of Corporate Affairs ("MCA Circular") read with the applicable provisions of the Companies Act, 2013

In accordance with the MCA and SEBI circulars, Notice of the EGM along with Explanatory statemer In accordance mini buffer and been structure, how of the Curried o Private Limited or the Depositories, Notice of the EGM along with Explanatory statement is also available on the Company's website www.ceenikexports.in, and BSE Limited's websi

Members are requested to register their email ID's with Universal Capital Securities Private Limited il shares are held by them in physical form or with their respective DPs if shares are held by them in demal form. Members who have not registered their email IDs may send an email request to evoting@nsdl.co.ir along with the following documents for obtaining Notice of the EGM along with Explanatory statemen with e-voting instructions and login credentials: (a) In case shares are held in physical mode, please provide follo no, name, scanned coyo of PAN Card and any address proof; (b) In case shares are held in demat mode, please provide DPID-Client ID (8digit DPID +8 digit client ID or 16 digit beneficiary

As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards-2 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ('SEBI Listing Regulations') and general circulars issued by MCA and SEBI, the business can be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of National Securities Depository Ltd (NSDL') for providing the remote e-voting platform and for participating in the EGM through VC/OVAM and voting thereat. The detailed instructions for remote e-voting are given in the notice of the EGM.

a) Remote e-voting shall commence on Tuesday, November 15, 2022, at 09:00 a.m. (IST) and end

on Thursday, November 17, 2022 at 05:00 p.m. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond Thursday, November 17, 2022 at 05:00 p.m. (IST). The facility for e-voting shall be made

available at the EGM and members attending the same through VC/OVAM who have not cast their rotes by remote-voting but shall not be allowed to vote again at the meeting.

notice is Friday, November 11, 2022. A person whose name is recorded in the register of members

or in the register of beneficial owners maintained by the depositories on the cut-off date only shall

a member of the Company after displach of the EGM Notice and is holding shares as on the cut

off date i.e. Friday. October 21. 2022 may obtain login credentials by sending a request a

Members who need assistance before or during the EGM, for any grievances connected with the

facility for e-Voting, can contact Ms. Pallavi Matre, Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'X Wing, 4th Floor, Kamala Mills Compound,

Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id

he results of the e-voting along with the Scrutinizers' Report shall be placed on the Company's ebsite <u>www.ceenikexports.in</u> and on the website of NSDL. The Company shall simultar ward the results to the BSE Limited where the equity shares of the Company are listed.

evoting@nsdl.co.in or following the procedure as mentioned in the EGM Notice

evoting@nsdl.co.in or toll free Numbers 1800 1020 990/1800 224 430.

b) The cut-off date for determining eligibility of members for voting on the business set out in the EGM

ID), name, client master or copy of consolidated account statement, self-attested,

Tips Industries Ltd. िनम्ह

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 tips.in Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: info@tips.in Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

Extract of Statement of Standalone Audited Financial Results for the

Quarter and Half Year ended 30th September 2022

(Rs. In Lacs except for Earning Per Share data)

	(Ks. In Lacs except for Earning Per Share d							
Sr.	Particulars				Half Year Ended			
No.		30.09.2022			30.09.2022			
		(AUDITED)	(Unaudited)	(Unaudited) (Restated)	(AUDITED)	(Unaudited) (Restated)	(Audited)	
1.	Total income from operations (Net)	5,070.22	3,526.26	2,969.96	8,596.48	5,842.44	13,879.52	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,782.39	2,302.93	1,833.42	5,085.32	3,903.48	8,861.70	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,782.39	2,302.93	1,833.42	5,085.32	3,903.48	8,861.70	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,082.39	1,717.93	1,123.42	3,800.32	2,711.23	6,455.55	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,066.15	1,729.90	1,130.11	3,796.05	2,693.19	6,444.76	
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,296.87	1,296.87	1,296.87	1,296.87	1,296.87	1,296.87	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	8,943.44	
8.	Earnings Per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted	16.06	13.25	8.66	29.30	20.91	49.78	
9.	Earnings Per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted	16.06	13.25	8.66	29.30	20.91	49.78	

Note: The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2022 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.tips.in.

> By Order of the Board For Tips Industries Ltd.

Kumar S.Taurani Chairman & Managing Director